

(इंग्रजीत टंकलिखित न्यायनिर्णयाचा मराठी अनुवाद)

केरळ फायनान्शियल कॉर्पोरेशन इ.

विरुद्ध

आयकर आयुक्त, केरळ

११ जानेवारी, १९९६

[कुलदीप सिंग आणि बी. एल. हंसारिया, जे.जे.]

आयकर अधिनियम, १९६१.

बुडीत कर्जे- मुख्य निर्णयातील परिच्छेद ९ ते १५ मधील कर परताव्यासंदर्भातील निरीक्षण वगळले - बुडीत कर्जाशी संबंधित तरतुदीनुसार करदात्याने जी निर्लेखित पावले उचलली जाऊ शकतात,

स्टेट बँक ऑफ त्रावणकोर वि. कमिशनर ऑफ इनकम टॅक्स, [१९८६] २ एससीसी
११=१५८ आयटीआर १०२, संदर्भित आणि स्पष्टीकरण केलेले.

दिवाणी अपिलीय अधिकारिता:

दिवाणी अपील क्र. ४६३६ ते ४६४१/ १९९४

मधील

आय. ए. क्र. १ ते ६.

केरळ उच्च न्यायालयाच्या आय.टी.आर.सी.क्र. २७९ व २८०/१९७९ च्या मधील २४.१०.८४ च्या निर्णय व आदेशावरून.

याचिकाकर्त्यासाठी जे. राममूर्ती, बी. बी. आहुजा, आर. सतीश आणि बी. के. प्रसाद.

प्रतिवादीसाठी पी. एस. पोटी आणि एन. सुधाकरन.

न्या. हंसारिया यांच्या न्यायालयाने आदेश पारित केला.

हे अर्ज उत्तरवादी (महसूल) यांनी नमूद केलेली अपीले आहेत, जी १२ मे १९९४ च्या निर्णयाद्वारे निकाली काढण्यात आली. या याचिकांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, निकालाच्या परिच्छेद ९ ते १५ मध्ये जे निर्णय घेण्यात आले ते स्टेट बँक ऑफ त्रावणकोर विरुद्ध आयकर आयुक्त, [१९८६] २ एससीसी ११ (१५८) आय टी आर १०२) या खटल्यामध्ये बहुमताने काय निर्णय दिले, अपील निकाली काढताना कोणत्या मताचे पालन केले गेले याच्याशी सुसंगत नाही. ही भूमिका घेण्यात आली आहे कारण वरील प्रकरणात बहुमताने असे म्हटले होते की 'अल्पमुदतीच्या वित्तपुरवठ्याचे अग्रिम' बाबतीत खरोखर काय केले जाऊ शकते ते म्हणजे करदात्याने अग्रिम माफ केल्यास ते बुडीत कर्ज होईल आणि प्राप्तिकर कायद्याच्या संबंधित कलमानुसार करदात्याला तसे हाताळता येईल. मात्र, वरील

परिच्छेदात असे नमूद करण्यात आले आहे की, कर्जाचे बुडीत कर्ज झाल्यास व्याजावर भरलेल्या कराचा परतावा करदात्याला कायदानुसार मिळू शकतो. स्टेट बँक ऑफ त्रावणकोरमधील बहुमताने तसे म्हटले नव्हते, हे उघड आहे. अपीलकर्त्याची बाजू मांडणारे श्री पोली यांनी यावर आक्षेप घेतलेला नाही.

त्यानुसार निर्णयाच्या वरील परिच्छेदांमध्ये कराच्या परताव्यासंदर्भात केलेले निरीक्षण वगळण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. त्याऐवजी, बुडीत कर्जाशी संबंधित प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींनुसार करदात्याकडून पावले उचलली जाऊ शकतात, असे आम्ही नमूद करतो.

या निरीक्षणांसह, अर्ज निकाली काढले आहेत.

अर्ज निकाली काढले आहेत.

अस्वीकरण

या न्यायनिर्णयाच्या मराठी भाषेतील या अनुवादाचा वापर हा पक्षकारास त्याच्या/तिच्या मातृभाषेमध्ये त्याचा अर्थ समजून घेण्यापुरताच मर्यादित राहील आणि त्याचा इतर कोणत्याही कारणाकरता वापर करता येणार नाही तसेच इंग्रजी भाषेतील न्यायनिर्णय हाच सर्व व्यावहारिक आणि कार्यालयीन वापराकरिता विश्वसनीय असेल आणि तोच त्यातील आदेशाच्या निष्पादन आणि अंमलबजावणी करता वैध मानला जाईल.

X-X-X-X